

Prostarm/Secretarial/2025-26/40

August 31, 2025

То,			
BSE Limited	National Stock Exchange of India Limited		
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, C-1, Block G,		
Dalal Street, Mumbai – 400 001	Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051		
Scrip Code: 544410	Scrip Symbol: PROSTARM		

Sub: Newspaper Advertisement - 18th AGM to be held on September 26, 2025

Ref: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations), 2015 (the "SEBI Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find attached the published notice in the Newspaper for the intimation of the date of 18th Annual General Meeting (AGM) to be held on Friday, September 26, 2025 and other information for the Shareholders in compliance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI).

The said notice is also for the attention for those Equity Shareholders of the Company who have still not registered their e-mail ID and KYC details with the Depository Participant.

The aforesaid Newspaper Advertisements were published today in Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) and are also available on the website of the Company at www.prostarm.com.

Kindly take the above information on record.

Thanking you,

For Prostarm Info Systems Limited

Sachin Gupta
Company Secretary and Compliance officer

Membership No: F12500

Encl: As above

PROSTARM INFO SYSTEMS LIMITED

CIN No: L31900MH2008PLC368540
GST No: 27AAECP6991N1ZK

Registered Office:

Plot No. EL 79, Electronic Zone, TTC, MIDC, Mahape, Navi Mumbai, Thane – 400 710, Maharashtra, India.



Q 022-45280500







FE SUNDAY

NOTICE TO THE SHAREHOLDERS SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, all shareholders are hereby informed that a Special Window is being opened for a period of six months, from July 07, 2025 to January 6, 2026 to facilitate re-lodgement of transfer requests of physical shares.

This facility is available for Transfer deeds lodged prior to April 01, 2019 and which were rejected, returned, or not attended to due to deficiencies in documents process/ or otherwise.

Investors who have missed the earlier deadline of March 31, 2021 are encouraged to take advantage of this opportunity by furnishing the necessary documents to the company's Registrar and Transfer Agent i.e. Integrated Registry Management Services Private Limited, No.30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road Malleswaram, Bangalore - 560003 and the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the listed Company/ RTA, as or date) shall be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

100 DAYS CAMPAIGN "SAKSHAM NIVESHAK"

In addition to the above, attention of shareholders is drawn to the '100 days Campaign - Saksham Niveshak', initiative from the Ministry of Corporate Affairs which is being conducted from 28th July, 2025 to 6th November, 2025. The objective of this campaign is to reach out to shareholders whose dividend(s) remain unpaid or unclaimed and to encourage them to update their KYC and nomination

In view of the above, shareholders of Royal Orchid Hotels Limited ('The Company' are advised to claim their outstanding dividend amounts, if any, before the same is transferred to IEPF by submitting an application along with required documents to the company's Registrar and Transfer Agent i.e. Integrated Registry Management Services Private Limited. The process to update the KYC along with draft forms are available on the website of the Company

i.e. https://www.rovalorchidhotels.com/investors.

Sampige Road, Malleswaram, Bangalore - 560003.

Further, shareholders are also requested to ensure that their KYC and nomination details are updated in the following manner:

Shares held in Demat mode:

Date: 30.08.2025

Shareholders holding shares in Demat form are requested to contact their respective Depository Participant (DP) to update the required details.

Shares held in Physical mode: By post: Physical copies, self-attested and dated to Integrated Registry Management Services Private Limited, No. 30, Ramana Residency, 4th Cross

By Email: From your registered email ID, with digitally signed documents to irg@integratedindia.in.

Shareholders are kindly requested to take note of the above instructions and act accordingly.

For Royal Orchid Hotels Limited

Ranabir Sanyal

Company Secretary and Compliance Officer Place: Bangalore

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH: Circle Office Building, 8th Floor,

Tel: +91 22 -2269 238782/8744/8771 Email: cb15550@canarabank.com Ref: 182/SAMB/INVOCATIONNOTICE Date:28.08.2025

'B' Wing, C-14, G-Block Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051.

Mr. Dhanesh Mehta, Resi: 301/A, Varsha Building, NS Road No.5, JVPD Scheme, Vile Parle (West), Mumbai - 400056

Sub: Notice for Invocation of Guarantee Agreement executed in lieu of credit facilities availed by Corporate Debtor M/s. Delta Iron & Steel Co. Ltd. under the provisions of

That Corporate Debtor namely M/s. Delta Iron & Steel Co Ltd. (hereinafter referred to as " Corporate Debtor") had availed credit facility / facilities had entered into certain loan agreements in favour of the Bank being Financial Creditor. While availing the said financial assistance, Corporate Debtor had expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned

That you, Sri Dhanesh Mehta (hereinafter referred to as "the Guarantor") has guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the Financial Creditor by the Corporate Debtor for such credit facilities with interest thereon in terms of Guarantee Agreement/s. t is further stated that the Corporate Debtor having failed to keep up with the terms of

the above said agreements in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facility/ies having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt/ installment and nterest thereon, the Financial creditor was constrained to classify the debt as Non Performing Asset (NPA) as on 29.10.2019 in accordance with the directives/ guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The Financial creditor through this notice brings to your attention that the Corporate

Debtor has failed and neglected to repay the dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under the provisions of IBC, by issuing this notice to discharge in full the liabilities of the Corporate Debtor as stated in Schedule A hereunder to the secured creditor within 07 days from the date of receipt of this notice. Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest at the rate of 11.90 % per year together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the Financial Creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the Financial creditor the aforesaid sum of Rs. 275,40,98,778.62 (Rupees Two Hundred Seventy Five Crore Forty Lakh Ninety Eight Thousands Seven Hundred Seventy Eight & Sixty Two paise Only) together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice, the Financial creditor will exercise all or any of the rights available with them as per provisions of IBC.

This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver o any other rights or remedies which the Financial Creditor may have including furthe

demands for the sums found due and payable by you.

This is without prejudice to any other rights available to the Financial creditor under the

Act and/or any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable

for all costs and consequence. Chief Manager SCHEDULE -A

SI No	Loan No	Nature Of Loan/limit	Liability With Interest As On 24.04.2025	Rate Of Interest (as applicable to Guarantor)
ŧ.	0239261010690	MSME-OD/OCC	Rs. 210,44,94,992.90	11.90
2.	50111250000491	Corporate OD other than MSME Retail Agri	Rs. 64,75,77,230.70	11.90
3.	50119790000021	OSL-SYNDVAHAN- MCLR	Rs. 20,26,555.02	11.90
		TOTAL	Rs. 275,40,98,778.62	

WAAREE

Waaree Technologies Limited CIN: L74110MH2013PLC244911

Registered Office: 602, Western Edge-I, Western Express Highway, Borivali (East), Mumbai - 400066, Maharashtra, India Tel: +91-22-6644 4444, Fax: +91-22-6644 4400. Email: waaree@waareetech.com, Website: www.waareetech.com

NOTICE OF 12TH ANNUAL GENERAL MEETING OF WAAREE TECHNOLOGIES LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") OR OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 12th Annual General Meeting ("AGM") of Waaree Technologies Limited will be held on Friday, September 26, 2025 at 04:00 P.M. through video conferencing ("VC") or other audio visual means ("OAVM") in accordance with the Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with subsequent circulars in this regards and latest being Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, read with subsequent circulars in this regards and latest being and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 (collectively referred to as "SEBI Circulars") issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) without the physical presence of the members at a common venue. Members participating through VC/OVAM facility shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies Act, 2013 ("the Act").

Electronic copies of the Notice of the 12th AGM and the Annual Report for the financial year 2024-25 have been sent to all the members on Saturday, August 30, 2025 whose e-mail IDs are registered with the Company /Depository Participant(s)/RTA. The requirements of sending physical copy of notice of AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars as mentioned above. However, for the members who have not registered their email addresses, a letter containing exact web-link of the websites where details pertaining to the entire Annual Report is hosted is also sent at the address registered in the records of the RTA/Company/depositories.

In compliance with provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to offer remote e-voting facility to the members to enable them to cast their votes electronically from a place other than the venue of the AGM ('Remote E-voting') on all resolutions set forth in the Notice of 12th AGM, as well as e-voting during the AGM. For this purpose, the Company has signed an agreement with the Central Depository Services (India) Limited ("CDSL") for facilitating e-voting facility.

In this regard, the Members are hereby further informed that:

Date: August 30, 2025

(a) The remote e-voting period shall start at 10:00 A.M. on Monday, September 22, 2025 and end at 05:00 P.M. on Thursday, September 25, 2025. The remote e-voting shall not be allowed after 05.00 P.M. on Thursday, September 25, 2025 and the same will be disabled by CDSL thereafter,

(b) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, September 19, 2025, shall be entitled to avail the facility of remote e-voting and e-voting at the AGM. The detailed procedure/ instructions for remote e-voting and e-voting during AGM are contained in the Notice of the AGM.

(c) Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the out-off date i.e. Friday, September 19, 2025 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk evoting@cdsindia.com. However, if person is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

(d) Members who have not cast their vote by remote e-voting and are present in the AGM through VC/OVAM, shall be eligible to vote through e-voting at the AGM.

(e) Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM. through VC/OVAM but shall not be entitled to cast their vote again.

(f) The notice of the AGM and annual report are available on the website of the Company i.e. www.waareetech.com and website of BSE Limited i.e. www.bseindia.com. The notice of the AGM is also available on the website of CDSL i.e. www.evotingindia.com.

 (g) Any query/grievances pertaining to voting by electronic means, the members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and remote e-voting user manual for members available at www.evotingindia.com under help section or contact to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatial Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013, email: helpdesk.evoting@cdslindia.com: Phone: 18002005533. Members may also write to Company Secretary at the company email address i.e waaree@waareefech.com. By the order of the Board

> For Waaree Technologies Limited Vibhor Kumawat Company Secretary and Compliance officer

STATE BANK OF INDIA, Premises & Estate Department, SB 3rd Floor,LHO, Hoshangabad Road, Bhopal-462011 Ph. No. 0755-2575812, e-mail: agmprem.lhobho@sbi.co.in


TENDER ID: LHO/BHO/P&E/2025-26/74 NOTICE OF INVITATION OF DESIGN COMPETITION PROPOSALS FOR ENGAGING PRINCIPAL PROJECT ARCHITECT CUM PROJECT MANAGEMENT CONSULTANT

State Bank of India (SBI) invites Expression of Interest (EDI) from reputed and experienced Architectural Firms/Individual for participating in the Design Competition for selection and engagement of Principal Project Architect cum Project Management Consultant to render Architectural Consultancy Services for the Proposed construction of residential flats/ quarters at Chetana, Scheme No.78, Vijay Nagar, Indore.

The pregualification/eligibility criteria, scope of the services to be rendered, terms and conditions of appointment and prescribed formats for submission of application can be downloaded from Bank's website www.sbi.co.in under "Procurement News" (https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/procurement-news) from 31.08.2025 to 27.09.2025 up to 3.00 PM. Interested Architectural Firms complying prescribed eligibility criteria should ensure

submission of their applications in the prescribed format with supporting documents at this office latest by 3.00 pm on 27.09.2025. Applications received after due date and time will not be entertained. The SBI reserves their rights to accept any or to reject all the applications without assigning reasons therefor and no correspondence shall be entertained in this regard.

ASSTT. GENERAL MANAGER (Premises & Estate)



CIN: L74999MH2015PLC263148

Regd Off: 201/Quantum Towers, Ram Baug Lane, Near Chincholi Petrol Pump, S.V.Road, Malad (West), Mumbai-400064, Phone: 022-40120561, Email: nkeniya@bombaymetrics.com, Web: www.bombaymetrics.com

NOTICE REGARDING 10™ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING

1. Notice is hereby given that the 10th Annual General Meeting ("AGM") of

Members of Bombay Metrics Supply Chain Limited will be held on Thursday, September 25, 2025 at 09.00 A.M. IST through Video Conferencing ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, rules made thereunder, applicable provisions of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), ("Listing Regulations") read with General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI/HO/ CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by SEBI, and other relevant circulars in this regards("hereinafter collectively referred to as Circulars") to transact business as contained in the notice of the 10" AGM.

2. In compliance with above mentioned Circulars, the electronic copies of the Notice of 10th AGM and the Annual Report for the financial year 2024-25 is being sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The notice of 10" AGM and Annual Report for the financial year 2024-25 will be made available on the company's website i.e. www.bombaymetrics.com and can be accessed on the website of the Stock Exchange i.e. NSE Limited (www.nseindia.com).

Members can attend and participate in the AGM through VC/OVAM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of 1011 AGM. Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Manner of registering email addresses for those Members whose email addresses are not registered for obtaining AGM Notice/Annual Report and/or for obtaining login credentials for e-voting on the resolutions set out in

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in electronic form.

Manner of casting vote through Remote e-voting (electronically):

Members will have the facility to cast their vote on the businesses set forth in the Notice of AGM through remote e-voting system. The Company has entered into an arrangement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating remote e-voting for AGM.

Detailed procedure for casting the vote through remote e-voting during evoting period and during the AGM shall be provided in the Notice of the AGM, which shall also be made available on the website of the Company. Members holding shares either in physical form or in dematerialized form,

as on the cut-off date (record date) of September 18, 2025, may cast their vote electronically. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means. The Register of Members and Share Transfer Registers of the Company

shall remain closed from September 19, 2025 to September 25, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

By order of the Board For Bombay Metrics Supply Chain Limited

DIN: 03087659

Nipul Keniya Managing Director



Date: 30.08.2025

Place: Mumbai

GATEWAY DISTRIPARKS LIMITED

Regd. Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, Raigarh, Navi Mumbai, Maharashtra, India, 400707 CIN: L60231MH2005PLC344764 Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538

Email: investors@gatewaydistriparks.com Website: www.gatewaydistriparks.com PUBLIC NOTICE - 20th ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that the 20th Annual General Meeting ('AGM'/Meeting') of the Members of Gateway Distriparks Limited ('the Company') for financial year 2024-25 will be held on Thursday, September 25, 2025 at 12:30 P.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ('OAVM') without physical presence of Members at a common venue, to transact the businesses as specified in the Notice convening the 20th AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI from time to time.

In compliance with the MCA and SEBI Circulars and other Regulations, electronic copies of the Notice of the 20 th AGM and Annual Report shall be sent within prescribed timelines, to only those Members whose email addresses are registered with the Company / Registrars & Transfer Agent (Registrar / RTA) / Depository Participants ("Dps"). As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial Year 2024-25 shall be sent to any Shareholder unless the same is requested by the Shareholder(s). The AGM Notice and Annual Report shall also be made available on the website of the Company at www.gatewaydistriparks com and also on the websites of the Stock Exchanges, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

A letter containing the weblink of the Annual Report for the financial year 2024-25 is being sent at the registered address of the shareholders whose e-mail addresses are not registered with the Company/RTA/Depository Participant(s). Members can participate and attend in the AGM ONLY through VC/OAVM facility, the details of

which will be provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

The instruction(s) for attending the meeting through VC/OAVM and the manner of participation in the remote e-voting or casting vote at the AGM through e-voting shall be provided in the Notice convening the AGM. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Depository Participant(s) may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM, which shall be sent to you shortly. The manner of remote e-voting or e-voting during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have no registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/ OAVM are also provided the Notice of AGM.

Login method for Individual shareholders holding securities in physical form Shareholders holding shares in physical mode / Non-Individual Shareholders holding securitie in demat mode as on the cut-off date for e-voting may register and vote on InstaVote as under: Shareholders registered for INSTAVOTE facility: Visit URL: https://instavote.linkintime.co.in & click on "Login" under 'SHARE HOLDER" tab. Enter details as under:

User ID: Enter User ID Password: Enter existing Password

with your DP/Company.

Enter Image Verification (CAPTCHA) Code

Open the internet browser and launch the URL: https://instavote.linkintime.co.in

Click on "Sign Up" under 'SHARE HOLDER' tab and register with your following details: -Shareholders holding shares in physical form shall provide Event No + Folio Number registered with the Company. Shareholders holding shares in NSDL demat account shall

provide 8 Character DP ID followed by 8 Digit Client ID; Shareholders holding shares in CDSL. demat account shall provide 16 Digit Beneficiary ID. B. PAN: Enter your 10-digit Permanent Account Number (PAN) (Shareholders who have not updated their PAN with the Depository Participant (DP)/ Company shall use the sequence

number provided to you, if applicable. C. DOB/DOI: Enter the Date of Birth (DOB) / Date of Incorporation (DOI) (As recorded with your DP / Company - in DD/MM/YYYY format) D. Bank Account Number: Enter your Bank Account Number (last four digits), as recorded

'Shareholders holding shares in physical form but have not recorded 'C' and 'D', shall provide their Folio number in "D" above "Shareholders holding shares in NSDL form, shall provide 'D' above

2. Click on "Sign Up" under 'SHARE HOLDER' tab and register with your following details:- Set the password of your choice (The password should contain minimum 8 characters, at least one special Character (@1#\$&*), at least one numeral, at least one alphabet and at least one capital letter).

➤ Click "confirm" (Your password is now generated). 3. Click on 'Login' under 'SHARE HOLDER' tab. Enter your User ID, Password and Image Verification (CAPTCHA) Code and click on 'Submit'.

Manner of registering / updating email addresses Members holding share(s) in physical form by registering email address with MUFG Intime India

Private Limited. Click on the Link https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/

Email Register.html and follow the process as guided therein. The members are requested to provide details such as name, DP ID, Client ID/ PAN, Mobile No. and Email ID. Members holding shares in demat form can get their Email ID registered by contacting their

respective Depository Participant. In case of any query, a members may send email to MUFG Intime India Private Limited at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com from their registered email ID.

For Gateway Distriparks Limited Date: August 29, 2025 Place : Dethi

Divyang Jain Company Secretary



PROSTARM INFO SYSTEMS LIMITED CIN - L31900MH2008PLC368540

Plot No. EL 79, Electronic Zone, TTC, MIDC, Mahape, Navi Mumbai, Thane - 400 710, Maharashtra, India.

Tel No. 022 4528 0500, E-Mail: cs@prostarm.com, Website: www.prostarm.com

INFORMATION REGARDING 1811 ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE /OTHER AUDIO-VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the 18th (Eighteenth) Annual General Meeting ('AGM') of the

Shareholders of Prostarm Info Systems Limited ('the Company') will be held on September 26, 2025 at 03:00 P.M (IST) through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business, as set out in the Notice of the 18th AGM which will be e-mailed to the Shareholders separately and also will be made available on the website of the Company, viz., www.prostarm.com and on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and is also available on the website of National Securities Depository Limited (www.evoting.nsdl.com)

Pursuant to General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and subsequent circulars issued in this regard and latest one being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively 'MCA Circulars'). Circulars issued by Securities and Exchange Board of India with the latest one being SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), the 18th AGM of the Company is being conducted through VC/ OAVM Facility, which does not require the physical presence of members at a common venue.

Electronic Copies of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2024-25:

In compliance with the above MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s).

Participation in AGM through VC / OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC / QAVM facility only [which is being availed by the Company from National Securities Depositories Limited, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC / OVAM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Manner for registering email addresses/ updating KYC details:

Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their email address with their Depository Participant(s), are requested to register / update the same with the Depository Participant (s) where they maintain their demat account. In case of any queries or difficulties in registering the e-mail address. Shareholders may write to the Company at investor@prostarm.com. Manner of Voting on Resolutions placed before the AGM:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders to cast their votes on all resolutions which are set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized & physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website at www.prostarm.com.

Book Closure:

The register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 20, 2025 to Friday, September 26, 2025 (both days inclusive) for the purpose of the 18th AGM of the Company.

For Prostarm Info Systems Limited

Company Secretary Date: August 30, 2025 Place: Navi Mumbai Membership No.: F12500

केनरा बैंक Canara Bank

KARANJADE SHOP NO 1.2.3.4 SHUBH VASANT PLOT NO 39 SECTOR 5 KARANJADE

Online Gold Auction Notice

Whereas the authorized officer of CANARA BANK, KARANJADE issued Sale notice(s) calling upon the borrower to clear the dues in gold loan availed by him. The borrower had failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned will conduct online auction of the gold ornaments strictly on "As is What is Basis" & "Whatever there is Basis" & "Without recourse Basis". The auction will be conducted online through https://egold.auctiontiger.net on 08-09-2025 at 12:00 PM

PANVEL 410206. Email: cb15549@canarabank.com

	Sr Io	Borrower - LAN	Gross Weight & Net Weight	Date of Inspection & EMD	EMD account details
	1	MR. SURESH POPAT BOBADE		06.09.2025 & Rs.25000/-	CANARA BANK KARANJADE ACCOUNT NO. 209272434 IFSC: CNRB0015549
Please contact 8655406286/7982998653/ 8285377216 for more information					

Visit https://egold.auctiontiger.net for detailed terms & conditions.

Sd/- Manager CANARA BANK



Chembur - 400 089. | Email: headoffice@sngcbank.com Mob No.: 8451910506 NOTICE OF AGM

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting of the Members of Sree

Narayana Guru Co-operative Bank Ltd. will be held on Sunday, 21" day of September, 2025 at 10:30 a.m. at Sree Narayana Guru High School Complex, 1th Floor, Seminar Hall, P. L. Lokhande Marg, Chembur, (W) Mumbai - 400089 to transact the following business. To read and confirm the minutes of last Annual General Meeting held on 28" day of July, 2024.

To consider and adopt Annual Report together with Directors' Report and Audited Balance Sheet as on 31" March 2025 and the Profit and Loss Account for the year ended 31" March 2025 (the notice is uploaded in the website www.sngcbank.in). To consider and adopt Independent Auditor's Report from M/s. H M Gosher & Co. (Chartered Accountants) for the Financial Year 2024-25.

To ratify the submission of Statutory Audit Reports together with financial statements in English text for the Financial Year 2024-25 since Mumbai being a cosmopolitan city. To approve the recommendation of the Board of Directors to submit the Financial

To consider appropriation of net profit as recommended by the Board.

Statements together with Audited Balance Sheet as on 31" March 2025 and Profit and Loss Account for the Financial Year 2024-25 in English text since Mumbai being a cosmopolitan city.

To consider and adopt the recommendation of the Board of Directors for Amendment of

addressed to the Bank in writing at least 5 days before the meeting i.e. on or before 5:00 p.m. on 16.09.2025. 9. To ratify decision of Board of Directors to recommend to RBI for Re-appointment of

Queries and suggestions on Annual Report & Statement of Accounts should be

Bank's Statutory Auditors M/S H. M Goshar & Co for the F.Y. 2025-26. To grant Leave of Absence to the members of the Bank who have not attended this 25th

Any other matter with the permission of the Chairman of the Meeting.

By order of the Board of Directors

DEMAND

Date: 20.08.2025

Place: Mumbai

Annual General Meeting.

Important Notes for Members:

. In the absence of the quorum for the meeting at the appointed date and time, the meeting will be adjourned for half an hour and the adjourned meeting will be conducted immediately thereafter at the same venue irrespective of the quorum.

Members are requested to notify promptly the change in address, if any and contact number along with the email address.



Date: 31.08.2025

Place: Pune

LIC Housing Finance Ltd. Back Office: "Jeevan Shree", 1109, University Road,

Sachin Gupta

NOTICE Shivaji Nagar, Pune-411016, Maharashtra Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of

(Enforcement) Rules, 2002] Whereas the undersigned being the Authorised Officer of LIC HOUSING FINANCE LTD (LICHFL) under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. issued Demand Notices, under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower's / Guarantors to repay the amounts mentioned in the respective Notices; within 60 days from the date of the respective Notices, as per details given below. For various reasons this notices could not be served on the concerned borrowers/ property holders/guarantors. Copies of these Notices are available with the undersigned; and the concerned Borrowers/ Propertyholders/ Guarantors may, if they so desire, collect the

Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest

said copies from the undersigned on any working day during normal office hours. However, the Notice is hereby given to the concerned Borrowers, where necessary, to pay to LIC Housing Finance Ltd; within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated herein below due on the dates together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned persons. As security for the borrowers' obligations under the said agreements and documents, the following assets have been mortgaged to LIC Housing Finance Ltd.

Sr. No.	Name of Borrowers, Loan A/c No.	Particulars of Mortgage Property	Date of Demand Notice	Amount Demanded in Rs.
1)	Surekha Ishtalingappa Gobbur (Loan No. 621800000648)	603, A,6, Galaxy Apartment, S No32/2/b, Plot No 2, Nehru Nagar, Samata Nagar, Morya Mandir, Maharashtra 413004	22.07.2025	8,85,267.72

If the concerned Borrowers shall fail to make payment to LIC Housing Finance Ltd as aforesaid, then the LIC Housing Finance Ltd shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned Borrowers to the costs and consequences.

The concerned Borrowers are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the LIC Housing Finance Ltd. Any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrowers responsible for the offence liable to punishment and/or penalty in accordance with the SARFAESI Act.



Notice for Sale

R.O. & H.O.: "Arvindbhai Maniar Nagarik Sevalay", 150' Ring Road, Nr. Raiya Circle, Rajkot. Ph. 2555716 In terms of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI Act-2002) Pursuant to the possession of the property described herein below is taken by the Authorized Officer on 18/11/2023 under SARFAESI Act. 2002 for recovery of the secured debts of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., from (1) Zeal Logistics India Pvt Ltd (Director - Tillu Sandeep Harishchandra & Tillu Samruddhi Sandeep), (2) Tillu Sandeep Harishchandra, (3) Tillu Samruddhi Sandeep, OFFERS are invited by the undersigned in sealed cover for purchase of this property within 15 days from the date of this Notice, brief particulars of which is given hereunder on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". For inspection of the property and tender form, one can contact us at Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Arvindbhai Maniar Nagarik Sevalay, Recovery Department, Head Office, 150 Feet Ring Road, Near Raiya Circle, Rajkot or Our Ghatkopar Branch :- (Branch Address:- Rajkot Nagarik Sahakari Bank, Man Ratna Business Complex Derasar Lane Lokmany Tilak Road, 400077- Mumbai.)

-> Date fixed for inspection of the property : 23.09.2025 (11:00 AM To 4:00 PM)

-> Last Date for submission of tender: 25.09.2025 (Up to 05:00 P.M.) -> Date, Time & Place of Opening the tenders: 29.09.2025, 11:00 A.M.,

at 'Arvindbhai Maniar Nagarik Sevalay',150" Ring Road, Nr.Raiya Circle, Rajkot.

Description of Property	Total Dues	Reserve Price	Amount of Deposit		
ALL THAT PIECE AND PARCEL OF Unit No. F-12 admeasuring 503.77 Sq.Feet Carpet Area, on First Floor, Commercial Building known as Kohinoor City Mall at Kirol Road, Off L.B.S. Marg, Kurla, Mumbai - 400070 in the New C.T.S. No. 637/B/2 (Part) & 637/B/1C of Village Kurla II, Taluka-Kurla, M.S.D. acquired Vide Regd. Agreement of Sale No. 1-4947-2013 Dated 03/06/2013 in the Name of Shri Sandeep Harishchandra Tillu. (Property Short Address: - Unit No. F-12, Kohinoor City Mall at Kirol Road, Off LBS Marg, Kurla, Mumbai - 400070)	Rs. 2,43,79,097/- + Unapplied Interest w.e.f. 01/08/2025 + Legal Charges	Rs. 1,26,90,000/-	Rs. 12,69,000/-		

Terms & Conditions: 1. The immovable property is to be sold on 'As is where is' and 'As is what is' basis. 2. The purchaser will have to pay any type of Govt. dues / Semi. Govt. dues / Municipal taxes / Electricity Bills etc., if any, due on this property. If any document relating to this property is pending for payment of stamp duty, the purchaser will have to pay the same. 3. In the court cases, if any, relating to this Property, the orders of the court, would be binding to the purchaser. 4. The tenderer can bid for any amount, but he is to submit a Banker's Cheque/Demand draft of 10% of Reserve Price and not less than reserve price as deposit, as mentioned above payable to Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Rajkot with the tender, 5. One can get tender form from the undersigned or from our Ghatkopar Branch. 6. The Bank reserves its right to accept or reject any tender. Property may not be sold below reserve price. 7. The tenderer will be required to pay 25% of the bid price on acceptance of his tender (10% of the reserve price submitted with the tender will be taken into account) within 24 hours of the approval of tender 8. If the successful tenderer will fail to pay the accepted bid price, the amount of deposit will be forfeited by the Bank. 9. On unacceptance of the tender the amount of deposit will be refunded without any interest thereon. 10. The authorized officer does hereby state that, the bank is not aware about any charge or tax or liability for the said property. However, the bidder shall ensure by his own sources to find out any charges, lien, encumbrance, property tax, Government dues in respect of the property and the same shall be the responsibility of the tenderers. *15 days Statutory Sale notice to the Borrower, Guarantors & Mortgagor.


*Prospective buyer may also visit our website www.rnsbindia.com for sale advertisement.

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance o

Suresh Shivanna Salian

Chief Executive Officer


advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P. Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.







Dt. 30/08/2025 Authorized Officer. Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O., Recovery Dept., Rajkot. Rajkot.



मुंबईतील आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी छत्तीसगडमध्ये नक्षल्यांकडून शिक्षाद्ताची निर्घृण हत्या कोल्हापूरात मराठा समाज रस्त्यावर

मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला मुंबईला दरम्यान, प्रत्यक्ष उपस्थित राहणं शक्य नसलेल्या कोल्हापुरातील समाज बांधवांनी ऐतिहासिक दसरा चौकात एकत्र येऊन सरकारविरोधी तीव्र निदर्शनं केली.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मुख्य मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाची तीव्रता वाढली असून शुक्रवारपासून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर शहरातून मराठा समाज बांधवांकडून

राहुल

मुख्य

द्रविडचा

राजस्थान

रॉयल्सच्या

राजीनामा

प्रशिक्षकपदाचा

नवी दिल्ली, दि. ३०: राहुल

सोडली आहे. राजस्थान रॉयल्सने

सोशल मीडिया पोस्टब्बारे याची

माहिती दिली आहे. फ्रॅंचायझीने

सांगितले की, द्रविडने आयपीएल

२०२६ हंगामापूर्वी फ्रॅंचायझीच्या

मुख्य प्रशिक्षक म्हणून आपला

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये

द्रविडची राजस्थानच्या मुख्य

आली होती. भारतीय संघाला

प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात

२०२४ च्या टी-२० विश्वचषकाचा

राजस्थान रॉयल्सशी करार केला

राजस्थान रॉयल्सशी दीर्घकाळ

संबंध आहेत. त्याने आयपीएलम

ध्ये या संघाचे नेतृत्वही केले आहे

त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान

२०१२ आणि २०१३ मध्ये खेळला

होता. तो २०१४ आणि २०१५ मध्ये

संघाचा मार्गदर्शक देखील होता.

त्यानंतर, २०१६ मध्ये अनुभवी

पुन्हा राजस्थान फ्रेंचायझीशी

क्रिकेटपटू दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये

सामील झाला होता. यानतर द्रविड

जोडला गेला. पण यावेळी त्याचा

प्रवास पूर्ण एक वर्षही टिकू शकला

आयपीएल २०२५ मध्ये

राजस्थान रॉयल्सची कामगिरी

चांगली झाली नव्हती, आणि ते

प्लेऑफसाठी पात्र ठरू शकले

नाही. द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून

अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला

नाही. गेल्या आयपीएल हंगामात

१० पराभवांसह राजस्थानचा संघ

आठ गुणांसह नवव्या स्थानावर

आयपीएलचे विजेतेपद जिंकले

आहे. २००८ च्या पहिल्या हंगामात

दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नच्या

नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा

राहिला. राजस्थानने फक्त एकदाच

१४ सामन्यांमध्ये चार विजय आणि

संघात आल्यानंतर राजस्थानला

मोठ्या आशा होत्या. पण संघ

होता. माजी फलंदाज राहुल द्रविडचे

विजेता बनवल्यानंतर द्रविडने

कार्यकाळ पूर्ण केला आहे.

द्रविडने आयपीएल फ्रॅंचायझी

राजस्थान रॉयल्सची साथ



दचाकी रॅली देखील काढण्यात आली. आंदोलकांनी सरकारचा निषेध करत आरक्षण मि ळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी

या आंदोलनावेळी मराठा आरक्षण आमचा हक्काचं, नाही क्रणाच्या बापाचं, अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी तसंच मनोज जरांगे पाटील

यांच्या केसाला धक्का लागला किंवा आंद्रोलकांवर लाठीमार झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात वणवा पेटेल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

लाखोंचे मोर्चे, उपोषणं आणि ठिय्या आंदोलनांनी सरकारचं लक्ष वेधलं, पण शासनानं आजवर ठोस निर्णय घेतला नाही, असं म्हणत सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप देसाई तसंच सरकार फक्त मराठ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यावरून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसत आहे असे दिसते म्हणूनच मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलनाला बसले आहेत. आम्ही कोल्हापूरमध्ये पाठिंबा देत आहोत, अशाच पद्धतीनं राज्यात विविध शहरात आणि गावामध्ये लोक एकत्र आले आहेत. त्यामुळं सरकारनं याची दखल घ्यावी. ओबीसी हे आमचे बंधुराज आहेत, म्हणूनच म्हणतोय की मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण दिलं पाहिजे. ते ही आमच्यासाठी आंदोलन करायला लागलेत, असं मत दिलीप देसाई यांनी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये एफडीएची धडक कारवाई

मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, फरसाण व दृग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेणाऱ्या भेसळखोरांवर अञ्च व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. पालघर जिल्ह्यातील १८ अञ्च आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून खाद्यतेल, मावा, मिठाई व फरसाण यांचे दोन नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात

याआधी हाडसिंग परिसरातील मिठाई दुकानात उंदरांचा वावर आणि

सार्वजनिक सूचना

हि सार्वजनिक सूचना द्वारे कळविण्यात येते की

माझे क्लायंट **श्री. दिपेश मुकेशभाई परमार**

व श्री. मनुभाई रणछोडभाई परमार ह

मेळून संयुक्त मालक तसेच संस्थेचे सभासद

असून त्यांना **दुकान क्र. ४२, एव्हॉन आर्केड**

प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.,

कायनल प्लॉट् क्रू. ६१, टी. पी. पुस.–३,

दशरथलाल जोशी मार्ग, विलेपार्ले (प.)

मृंबई – ५६ या मालमत्तेचा हक्क आहे. वरील

कानासंबंधी दिनांक १२/०१/१९९४ रोजी

मेंसर्स एव्हॉन एंटरप्रायझेस व श्री. अशोक

खेतशी शाह यांच्यामध्ये करण्यात आलेला व

अंमलात आलेला मुळ करार हरविला/गहाळ

झाला आहे. त्यांमुळे हरविलेल्या/गहाळ

झालेल्या सदर कराराच्या आधारे कोणत्याही

प्रकारचा व्यवहार करू नये. जर कोणास वरील

टकानाबाबत कोणताही टावा अथवा हरकती

ु असल्यास त्यांनी या सूचनेच्या तारखेपासून १४

दिवसांच्या आत खोलील पत्त्यावर लेखी

स्वरूपात कळवावे – **१०२, नीलम ॲकॉर्ड,**

एचडीएफसी बँकेसमोर, १५० फूट रोड,

भायंदर (प.) - ४०११०१. जर दिलेल्य

कालावधीत कोणतीही लेखी हरकत अथव<u>ा</u>

दावा प्राप्त झाला नाही, तर समजले जाईल की

कोणासही कोणताही दावा अथवा हरकत

जाहीर सूचना

माम जनतेस यादारे निम्नस्वाक्षरीकारांदारे सचन

ण्यात येते की, माझे अशील भारतीय स्टेट बँक

रसएमई दादर शाखा, बुलेट बिल्डींग, लखमशी नापृ

बिल्डींग, दादर पूर्व, मुंबई ४०० ०१४ खालील प्रमाणे जाहीर सूचना पारित करीत आहेतः

मे. समृद्ध रिसोर्सेस लिमिटेड, पत्ता ६ वा मजला, ।

लॉक, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी,

मुंबई ४०० ०१८ यो कंपनीने माझे अशीलाकडून विविध

कृण सुविधा प्राप्त केल्या होत्या. (१) श्री. विनय रमेश पाटील, (२) श्री. विनय रोहिदास पाटील, (३) सौ. रुची

वेनय पाटील, (४) श्रीमती स्मिता चंद्रशेखर पाटील

५) श्री. योगेश विश्वासराव पाटील. (६) श्री. कणाल

शहिदास पाटील, (७) सौ. लता रोहिदास पाटील, (८

तारीख: 31.08.2025

भायंदर

पालघर, दि. ३०: गणेशोत्सवासारख्या बोईसरमधील एका चायनीज हॉटेलमध्ये सूपमध्ये झूरळ सापडल्यासारख्या घटना समोर आल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईची मागणी जोर

> मात्र, ही मोहीम सण आल्यावर सुरू झाल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. ही तपासणी मोहिम गणेशोत्सवाच्या १५-२० दिवसांपूर्वी सुरू झाली असती तर अधिक परिणाम कारक ठरली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून दिली जात आहे

श्री नारायण गुरू कॉ ऑपरेटिव्ह बँक लि श्री नारायण नगर, पी.एल. लोखंडे मार्ग, चेंबूर (पश्चिम) मुंबई – ४०० ०८९. | मोबाईल : ८४५१९१०५०६ ईमेल : headoffice@sngcbank.com

वार्षिक सर्वसाधारण सभा सूचना

येथे सूचना दिली जात आहे की, श्री नारायण गुरु ऑपेरेटिव्ह बँक लि. ची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता श्री नाराय गुरु उच्च माध्यमिक शाळा परिसर, १ला मजला, सेमिनार हॉल, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर . पश्चिम), मंबई-४०००८९ येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा खालीत . व्यवसायासाठी आयोजित केली जात आहे.

दि.२८ जुलै २०२४ रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचणे आणि

-२०२४-२५ च्या वर्षासाठीचे वार्षिक अहवाल, संचालकांचा अहवाल, आणि ३१ मार्च २०२५ पर्यंतचे लेखा तपशील, नफा व तोटा विचारात घेऊन मंजर करणे

२०२४-२५ च्या आर्थिक वर्षासाठी स्वतंत्र लेखापरिक्षकांचा अहवाल, म/स. एच. एम गोशेर अँड कंपनी (चार्टर्ड अकाउंटंट्स) यांच्याकडून विचारात घेणे आणि स्वीकारणे संचालक मंडळाने सुचवलेला निव्वळ नफ्याचा वितरण विचारात घेणे. मुंबई एक बहुसांस्कृतिक शहर असल्यामुळे २०२४-२५ च्या आर्थिक वर्षासाठीच

लेंग्जापरिक्षक अहवाल व वित्तीय निवेदन इंग्रजी भाषेत सादर करणे यावर मंजुरी देणे. बँकेच्या संचालक मंद्रलाने २०२४-२५ च्या आर्थिक वर्षासाठीच्या लेखापिश्व अहवालासह वित्तीय निवेदनांचा इंग्रजीत सादरीकरण करण्याबद्दल प्रस्ताव मंजर करणे. सहकारी कायद्यांच्या नियमांमध्ये आवश्यक बदलांची शिफारस वार्षिक अहवाल आणि खात्यांच्या निवेदनावर प्रश्न आणि सूचना लेखी स्वरूपा

बँकेला दिली पाहिजे, तसेच सभा होण्यापूर्वी किमान ५ दिवस पूर्वी, म्हणजेच १६ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपूर्वी.

२०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी बँकेच्या लेखापरिक्षकांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी आरबीआय कडे शिफारस करणे यावर संचालक मंडळाच्या निर्णयाची मंजुरी देणे.

१०. २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित न राहिलेल्या सदस्यांना अनुपस्थितीची स्ट्टी मंजूर करणे.

. बैठकीच्या अध्यक्षांच्या परवानगीने इतर कोणत्याही विषयावर चर्चा करणे

स्थळ : मंबई तारीख : २०.०८.२०२५

महत्वाची सूचना सदस्यांसाठी :

. ठरवलेली वेळ आणि तारीख यावर बैठक जास्त सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकणा नाही, तर बैठक अर्धा तास पुढे ढकलली जाईल आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बैठक घेतली जाईल. . सदस्यांनी आपला पत्ता, संपर्क नंबर आणि ईमेल पत्ता त्वरित बदलल्यास बँकेला कळवावा

श्री. रोहिदास चुडामण पाटील हे मे. समृद्ध रिसोर्सेस लिमिटेडद्वारे प्राप्त केलेल्या ऋण सुविधेस जामीनदार होते आणि त्यांनी माझ्या अशिलाच्या नावे खालील मालमत्ता गहाणवट केल्या होत्याः . श्री. कुणाल रोहिदास पाटील यांच्या मालकीची . सदनिका क्र.: ३०२, ३रा मजला, पूर्णा, वरळी सागर मीएचएसएल, मुंबई ४०००*१८*.

. श्री. रोहिदास चुडामण पाटील यांच्या मालकीची दिनिका क्र.: ३०३, ३ रा मजला, पूर्णा, वरळी सागर सीएचएसएल, मुंबई ४०००१८. ३. सौ. लता रोहिदास पाटील यांच्या मालकीची ादनिका क्र.: ६, तळमजला, पूर्णा वरळी सागर भीएचएसएल, मुंबई ४०००१८.

मे. समृद्ध रिसोर्ससेस लिमिटेडच्या मालकीर्च ्वा मजला, ए ब्लॉक, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०००१८ येथील श्रीमती स्मिता चंद्रशेखर पाटीलच्या मालकीची

नदनिका क्र. २२, ४था मजला, शंकर महाल नीएचएसएल, ब्रिच कॅण्डी, मलबार हिल, मुंबई ०००२६.

आणि सदर मे. समृद्ध रिसोर्सेस लिमिटेडच्या प्लान्ट आणि मशिनरी, स्थावर आणि जंगम मालमत्तेवर ायपोथिकेशन प्रभार देखील निर्माण केले आहेत. नदर मे. समृद्ध रिसोर्सेस लिमिटेडचे ऋण खाते एनपीए हणून वर्णिकृत झाले आहे आणि माझ्या अशिलांनी दि. १६.०५.२०२५ रोजी सरफैसी कायदा, २००२ च्या न्तम १३(२) अन्वये मागणी सूचना पारित करून याद्वारे त्यांच्याकडून सदर सूचनेच्या दिनांकापासून ,० दिवसांमध्ये रु. १०,३१,६९,०६१/- ही रक्कम रणा करण्याची मागणी केली होती. माझ्या अशिलांनी चानंतर सरफैसी कायदा २००२ च्या नियम ८(१) नुसार दि. २२.०८.२०२५ रोजी ताबा सूचना पारित . रुरुन त्याद्वारे उपरोल्लेखित ५ मालमत्तांचा सांकेतिक

गबा घेतला आहे

पा जाहीर सूचनेद्वारे माझे अशील सदर कर्जदार/ नामीनदार आणि सर्वसाधारण जनतेस सूचित करीत आहेत की, उपरोल्लेखित मालमत्ता माझ्या अशिलाच्या नांकेतिक ताब्यामध्ये आहेत आणि माझे अशील तेची विक्री करण्याचे हक्कदार आहेत आणि पुढे सदर कर्जदार/जामीनदार यांना सदर मालमत्तांमध्ये होणताही तृतिय पक्ष हितसंबंध बनविण्यापासून गतिबंधित करण्यात आले आहे आणि सर्वसाधारण गनतेस खबरदार करण्यात येते की, सदर मालमत्ते होणत्याही स्वरुपात व्यवहार करू नये आणि जर कोणी षदर मालमत्तांचा व्यवहार करीत असल्यास त्यांनी यांच्या स्वतःच्या जोखीम, खर्च आणि परिणामांवर **र**ावे आणि माझे अशील त्याला जबाबदार नसतील.

सही/ देनांक : ३१.०८.२०२५ राजन व्ही. पिल्लई ॲडव्होकेट कार्यालय क्र. १०१, १ला मजला, साई सदन ७६/७८ मोदी स्ट्रीट, हॉटेल मॉडर्नच्या समोर फोर्ट, मुंबई ४००००१ ईमेलः rajan.adv@gmail.com 022-80006063, 055-80334053

08698888636,0886898636

दिनांक: ३१.०८.२०२५

पार्ले इंडस्टीज लिमिटेड

ई-मेल : info@parleindustries.com

सुरेश शिवन्ना सालियन

मुख्य कार्यकारी अधिकार्र

सीआयएन: L21000MH1983PLC209128 नोंदणीकृत कार्यालय: ३१०-३११, दी ॲव्हेन्यू, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०० ०५९ दूर.: ०२२-४०१३२८७५ वेबसाइट : <u>www.parleindustries.com</u>

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या (ओएव्हीएम) माध्यमातून आयोजित करावयाच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय आणि भारतीय प्रतिभूती व विनिमन मंडळ यांच्याद्वारे जारी विविध परिपत्रके तसेच अन्य लागू सर्व कायदे यांच्या अनुपालनांतर्गत पार्ले इंडस्टीज लिमिटेड (''कंपनी'') ची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएमं'') एजीएम च्या सचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, दि. २६.०९.२०२५ रोजी दु १२.३० वा. (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/ अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स . (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी /डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना एजीएमच्या सूचनेच्या इलेक्टॉनिक प्रती दि. ०४.०९.२०२५ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत पाठवण्यात येतील. एजीएममध्ये सहभागाची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल.

विविध परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत आहेत अशा भागधारकांना एजीएमच्यासूचनेसमवेत वार्षिक अहवालाच्याइलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात येतील. वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत एंजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट https://www.parleindustries.com वर, स्टॉकएक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड वेबसाइट www.bseindia.com वर व www.nseindia com नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') वेबसाइट www.evoting.nsdl com वरही उपलब्ध आहेत.

ई-मेल पत्ते नोंद्रणीकत व अद्ययावत करण्याचे स्वरूप: ज्या सभासदांनी अजनही आपले ई-मेल पत्ते नोंदणीकत केलेले नसतील ते डीमॅट स्वरूपातील भागधारणाच्या संदर्भात त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसच्या माध्यमातून डिपॉझिटरीजुकडे आणि कागदोपत्री स्वरूपातील भागधारणाच्या संदर्भात कंपनीचे राजिस्ट्रार व शेअरे ट्रान्सफर एजंट - एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे फॉर्म आयएसआर –१ सादर करून नोंदणीकृत करू शकतील.

दूरस्थ ई-मतदान व एजीएम दरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप: कंपनी आपल्य सभासदाना दूरस्थ ई-मतदान कालावधीदरम्यान नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे उपलब्ध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर मत देण्याकरिता दूरस्थ ई-मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे. एजीएमच्या सचनेत विहित प्रस्तावांवर दरस्थ ई-मतदान तसेच एजीएम दरम्यान ई–मतदानाद्वारे मतदान कंपनीद्वारे उपलब्ध ई–मतदान प्रणालीच्या माध्यमातन आयोजित करण्यात येईल. ई-मतदानाचा तपशील एजीएमच्या सूचनेत विहित असेल. कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले किंवा ज्यांनी आपले ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेले नसतील ते सभासद एजीएमच्या सूचनेत दिलेल्या प्रक्रियेनुसार ई–मतदान प्रणाली प्राप्त करू शकतील व ई–मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देऊ शकतील.

कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ तसेच कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० यांच्या अनुपालनांतर्गत शुक्रवार, दि. १९.०९.२०२५ हा दिवस निर्धारित अंतिम तारीख म्हणून निश्चित करण्यात आला आहे.

> सही/-आनंद सुरेश जैन पर्णवेळ संचालक डीआयएन : ०७७३०६०८ Date:30.08.2025

पार्ले इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. बीजापूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे क्षेत्रातील तोडका गावात नक्षलवाद्यांनी शिक्षाद्ताची निर्दयपणे हत्या केली. मृत शिक्षादताची ओळख २५ वर्षीय कल्लू ताती अशी झाली असून तो तोडकाचाच रहिवासी होता.

ताती

जाहीर नोटीस

सर्व लोकांना या नोटीस द्वारे कळविण्यात येते की माझे आशील श्री. हर्षद चुनीलाल वेद हे फ्लॅट नंबर. १, तळ मजला, न्यू कस्तुरी को ऑप हौ सोसायटी, पांचाळ नगर, सर्वे नं. ८५, प्लॉट नंबर १४. गाव निळेमोरे नालासोपारा - पश्चिम तालक वसई जिल्हा पालघर ४०१२०३ या फ्लॅटचे मालक आहेत. त्यांच्याकड्न सदर फ्लॅटच्या करारनाम्यार्च मुळ पत्र हरवली/गहाळ झाली आहे, सदर करारना हा बिल्डर/प्रमोटर मे. देवेंद्रकीर्ती कंस्ट्रक्शन आणि श्री मकेश रतनशी आशर यांच्यात दिनांक १३/ •६/१[ँ]९८९ रोजी झाला आहे. त्यांनी संबंधित गलासोपारा पोलिस स्टेशनमध्ये सदर मूळ दस्तावेज हरवल्याची/गहाळ झाल्याची तकार केती असन याचा रजिस्टर नंबर १४८४७/२०२५ दिनांक ३०

ज्याला कोणालाही सदर करारनाम्याची मळ प्रत पापडली त्यांनी खालील पत्यावर संपर्क कराव करार नाम्याबद्दल वा सदर फ्लॅट संबंधी कोणत्याई प्रकारचा इक्क टावा नामाधिकार लाभ विकी गहार बक्षीस भाडेपट्टा परवाना भागादारी व इतर कोणत्याह स्वरुपात दावा असल्यास त्यांनी लिखित स्वरुप कागदोपत्री पराव्यासह खालील सही करणाऱ्य व्यक्तीला खालील पत्त्यावर नोटीस प्रसिद्ध ब्राल्यापासून १४ दिवसाच्या आत सादर करा<mark>वे</mark> अन्यथा तसा कुठलाही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व पुढील कार्यवार्ह पुर्ण करण्यात येईल

दिनांक ३१/०८/२०२५

नतन प्रकाश पवार, विकल ९, कल्पना कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ नग लासोपारा पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघ

३०: परिसरातील नेड्रा शाळेत पदस्थ होता. माहितीप्रम ाणे, शुक्रवारी संध्याकाळी शाळेतून परत नक्षलवाद्यांनी त्याचे अपहरण केले आणि मध्यरात्री त्याला ठार म ारले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण

जाहीर सूचना

अशिल श्री. जतिन पी. पटेल. प-लॅट कमांव १००२. १० वा मजला. योगा को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्रमांक प गुलमोहर क्रॉस रोड क्रमांक १२, जुहू विलेपार **डेव्हलपमेंट स्कीम, मुंबई-४०००४९** येथे स्थि आहे. आणि सर्व लोकांना कळविण्यात येते की **'' योग** को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड '' द्वां जारी केलेला मूळ शेअर, शेअर सर्टिफिकेट क्रमांव ०७२ अंतर्गत ५०/- रूपयांचा, ३४६ ते ३५० (दोन्ही समाविष्ट) पर्यंतचा विशिष्ट क्रमांक असलेला हरवला/गहाळ झाला आहे आणि माझ्या अशिलाने

२९.०७.२०२५ रोजीचा हरवलेला अहवाल क्रमांव ९८०४४-२०२५ अंतर्गत बृहन्मुंबई पोलिस. पोलिस स्टेशन–गोरेगाव येथे पोलिस तकार दाखल केली आहे आता माझा अशिल वरील प-लॅटच्या संदर्भात संबंधिर योगा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड कडे नवीन शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज करण्याच वेचार करत आहे. जर कोणाला वरील हरवलेले शेअर सर्टिफिकेट सापडले असेल तर कृपया ते वरील त्त्यावर जमा करा. अन्यथा माझ्या अशिलाच गवाने सदर प-लॅटला नवीन शेअर सर्टिफिकेट रेण्याची प्रक्रिया सरू केली जाईल जर कोणाला य संदर्भात काही आक्षेप. दावा असेल तर त्यांनी मोसायटीचे सचिव श्री.पार्थिव पारीख यांना त्यांच्य गोबाईल क्रमांक ९३२३२७९४४४ वर कॉल कराव केंवा योग्य पुराव्यांसह ही जाहिरात प्रकाशित गल्यापासून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्याव लिहावे. त्यानंतर कोणत्याही आक्षेप सूचना विचारात वेतल्या जाणार नाहीत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी

ठिकाण : मुंबई सही/-

> ईरफान शेख (बी. कॉम., एलएल.बी.) गाळा क.२. नोंदणी कार्यालयासमोर आरे रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई - ४०० १०२.

PR©STARM

प्रोस्ट्राम इन्फो सीस्टीम्स लिमिटेड

प्लॉट क्र. ईएल ७९, इलेक्ट्रॉनिक झोन, टीटीसी, एमआयडीसी, महापे नवी मुंबई, ठाणे- ४०० ७१०, महाराष्ट्र, भारत

ड्रू. क्र. : ०२२–४५२८ ०५०० ई–मेल : <u>cs@prostram.com</u> वेबसाइट : <u>www.prostram.com</u>

व्हिडीओ कॉन्फरन्स/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातूर्नी आयोजित करावयाच्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **प्रोस्ट्राम इन्फो सीस्टीम्स लिमिटेड (''कंपनी'') ची १८ (अठरावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम**'') १८ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिम करण्यासाठी **दि. २६.०९.२०२५ रोजी दु. ३.०० वा. (भा. प्र. वे.)** व्हिडीओ कॉन्फरन्स **(''व्हीसी'')**, अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स ("ओप्स्हीएम") च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे जी भागधारकांना वेगळी ई-मेलद्वारे पाठवण्यात येईल तसेच ती कंपनीची वेबसाइट (<u>www.prostram.</u> com) वर, कंपनीचे समभाग सचिबद्ध असलेले स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड (www. bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) वेबसाइटवर तसेच नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेडची वेबसाइट <u>(www.evoting.nsdl.com)</u> वरही उपलब्ध आहे.

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२० व यासंदर्भात पुढे जारी अन्य परिपत्रके व नवीनतम सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२४, दि. १९.०९.२०२४ (एकत्रितरीत्या **''एमसीए परिपत्रके**'' म्हणून उल्लेखित), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ यांच्याद्वारे जारी परिपत्रके, नवीनतम सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२४/१३३, दि. ०३.१०.२०२४ तसेच कंपन्या कायदा, २०१३ **(''कायदा'')** च्य तरतुदी व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ **(''सेबी सूची विनियमन'**') यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीची १८ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे ज्याकरिता सामायिक ठिकाणी सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही.

वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती: डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदणीकृत आहेत अशा भागधारकांना एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष

२०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात येतील.

भागधारक एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातुनच (जी नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडकडून कंपनीदारे पाप्त होईल. ज्याचा तपशील एजीएमच्या सचनेत कंपनीदारे पुरविण्यात येईल). उपस्थित राहू शकतील व सहभाग घेऊ शकतील. कंपन्या कायदा, २०९३ चे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातून उपस्थित राहणारे भागधारक कोरमकरिता गणले जातील

ई मेल पत्ता नोंदणीकृत करणे /केवायसी तपशील अद्ययावत करण्याचे स्वरूप:

डीमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारक असलेले सभासद ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंद्रणीकत/अद्ययावत केलेले नसतील त्यांनी कपया त्यांचे डीमॅट खाते देखभालीत असलेल्य . डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे ते नोंदणीकृत/अद्ययावत करावेत. ई–मेल पत्ते नोंदणीकृत करण्यात काही अडचणी येत असल्यास भागधारकांनी कंपनीला <u>investor@prostram.com</u> येथे लिहावे.

कंपनी आपल्या भागधारकांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर आपली मते देण्यासाठी दूरस्थ ई-मतदान सविधा (दरस्थ ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, कंपनी एजीएम दरम्यान . ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून (ई-मतदान) मत देण्याची सुविधाही उपलब्ध करून देत आहे. डीम . टेरियलाइज्डु स्वरूपात व कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले तसेच ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील अशा भागधारकांकरिता दूरस्थ ई-मतदान/ई-मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत[े] विस्तृतपणे दिलेले आहे. तपशील कंपनीची वेबसाइट <u>www.prostram.com</u> वरही उपलब्ध असेल.

कंपनीच्या १८ व्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार दि. २०.०९.२०२५ ते शुक्रवार, दि. २६.०९.२०२५ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील प्रोस्ट्राम इन्फो सीस्टीम्स लिमिटेड करित

दिनांक : ३०.०८.२०२५ ठिकाण : नवी मुंबई

MM

CROWN LIFTERS LIMITED

सचिन गुप्त

कंपनी सचिव

सभासदत्व क्र. : एफ१२५००

104, Raheja Plaza, Shah Industrial Estate, Veera Desai Road, Andheri(W), Mumbai -400053, India. Tel: +912240062829 fters.com; www.crownlifters.com CIN:L74210MH2002PLC13843 NOTICE OF 23rd ANNUAL GENERAL MEETING OF CROWN LIFTERS LIMITED

ion Regarding 23rd Annual General Meeting ('AGM')held through Vide Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') NOTICE is hereby given that, the 23rd Annual General Meeting ('AGM') of the

Members of CROWN LIFTERS LIMITED ('Company') will be held on Thursday, 25" September, 2025 at 03.30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Othe audio-Visual Means ('OAVM') in compliance with the provisions of the Companie Act, 2013 ('Act') and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') without physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 23rd AGM. Dispatch of the AGM Notice and Annual Report for FY 2024-25

Pursuant to the provisions of the Relevant Circulars, In accordance with MCA/SEBI circulars, the AGM Notice and Annual Report for FY 2024-25 will be sent only by email to Members whose email IDs are registered with the Company/Depositor Participants (DPs). The same will also be available on the Company's we rownlifters.com), NSE website (www.nseindia.com) and that of the RTA (Bigshare services Pvt. Ltd.). Physical copies will be sent only on request. Registration of e-mail addresses by the Members:

Members holding shares in **physical form** may register/update email IDs by submitting Form ISR-1 along with PAN and address proof to Bigshare Services Pvt. Ltd., Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Andheri (E), Mumba - 400093.

Members holding shares in demat form are requested to register/update the email IDs with their respective DPs.

Participation & E-voting:

The AGM can be attended only through VC/OAVM. Remote e-voting facility wil be provided. Detailed instructions for joining the AGM and voting will be given in the AGM Notice. Members attending through VC/OAVM will be counted for quorum as per Section 103 of the Ac This communication is issued in compliance with applicable MCA/SEBI circulars

Pooja Shirke

निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तपासासाठी रवाना झाले असून घटनास्थळी पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे.बर-तर विभागातील दुर्गम व नक्षल प्रभावित भागात दीर्घकाळ शाळा बंद होत्या. अशा परिस्थितीत शासनाने र-थानिक तरुणांना शिक्षाद्त म्हणून नेमून शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांमध्ये शिक्षणाची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली असून मुले शाळेत

जाऊ लागली तथापि, बंद शाळा सुरू **झाल्यापासून आतापर्यंत** नक्षलींनी या जिल्ह्यात पाच शिक्षाद्तांची हत्या केली आहे. बीजापूर आणि सुकमा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून नऊ शिक्षादतांचा बळी घेतला गेला आहे नक्षलवाद्यांना शंका असते की शिक्षादृत पोलीसांना माहिती र-थानिकांमध्ये त्यामुळे भीती निर्माण करण्यासाठी ते अशा शिक्षादृतांची हत्या करतात.

HCKK Ventures Limited

CIN: L45100MH1983PLC263361 Registered Office: Office No. 514, Roongta Business Center, 5th Floor,

Govind Nagar, Nashik- 422009 | **Tel:** +91 8976707683 Email: info@hckkventures.com | Website: www.hckkventures.com

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, 23rd September, 2025 at 01:00 P.M. at Surya Hotel, Mumbai Agra Road, Indira Nagar, Nashik- 422009 to transact the business detailed in the Notice dated 13th August, 2025 forming part of the Annual Report for the financial year ended 31st March 2025 which has been sent to the Members.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2025 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). The same is also available on the website of the Company https://www.hckkventures.com/.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date of Thursday, 16th September, 2025 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the 42nd Annual General Meeting through electronic voting system of Central Depository Services (India) Limited from a place other than the Venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

The Ordinary Resolution as set out in the Notice of AGM may be transacted through

voting by electronic means The remote e-voting shall commence on Saturday, 20th September, 2025 (09:00 A.M.)

The remote e-voting shall end on Monday, 22nd September, 2025 (05:00 P.M.) IV. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM

is Tuesday, 16th September, 2025. Person who acquires shares of the Company and become the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Tuesday, 16th September, 2025, can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM.

Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitle to cast their vote again ; c) the facility for voting through Ballot Paper shall be made available at the AGM; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through Ballot Form.

VII. The Notice of AGM is available at the website of the Company https://www.hckkventures.com/ and also on CDSL website www.cdslindia.com

VIII. In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting manual available at www.Evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Prashant Agarwal, Company Secretary at designated email ID info@hckkventures.com who will address the grievance connected with the facility for voting by electronics means.

The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the Company will remain closed from Tuesday, 16th September, 2025 to Tuesday, 23rd September, 2025 (both days inclusive) By order of the Board

For HCKK Ventures Limited

Prashant Agarwal

Date: 29.08.2025

Company Secretary Cum Compliance Officer

जैनेक्स आमकोल लिमिटेड सीआयएनः एल७४९९९एमएच१९४७पीएलसी००५६९५ नोंदणीय कार्यालय: एल-३, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र पी.ओ. चिकलठाणा. औरंगाबाद - ४३१००६.

द्रध्वनी क्र.: ९१-२२- २२००२२५२, फॅक्स क्र.: ९१-२२-२२००२२५४, ईमेलः accounts@jainexgroup.com वेबसाइटः http://www.jainexaamcol.com

७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-मतदान माहिती

रोशे सन्तरा देशसात रोत आहे की।

१) कंपनीची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी दु.१२.०० ॥. व्हिडिओ कॉन्फरेन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर २०२४ च्या सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४, २५ सप्टेंबर २०२३ च्या सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३, २८ डिसेंबर २०२२ च्या सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२, ५ मे २०२२ च्या सामान्य परिपत्रक क्र.०२/२०२२ सहवाचिता १३ जानेवारी २०२१ च्या सामान्य परिपत्रक क्र.०२/२०२१ चे पालन करून सह एकत्रितपणे ८ एप्रिल २०२० च्या सामान्य परिपत्रक क्र.१४/ २०२०, १३ एप्रिल २०२० च्या सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० आणि ५ मे २०२० च्या सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२०, (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित), कंपन्यांना वार्षिक मर्वमाधारण सभा घेण्याची परवानगी आहे व्हीसी / ओएव्हीएम एकाच ठिकाणी सदस्यांच्या पत्यक्ष उपस्थितीशिवाय. म्हणून, ११ ऑगस्ट २०२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात आहे.

२) परिपत्रकांनुसार, ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२६ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

आहेत. वरील कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइट https://www.jainexaamcol.com/ वर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट https://www.bseindia.com/ वर आणि एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रा.लि. (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) च्या वेबसाइट https:// instavote.linkintime.co.in वर देखील उपलब्ध आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ई-मेलद्वारे पाठवण्याचे काम २३ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण झाले आहे.

३) १० सप्टेंबर २०२५ या अंतिम तारखेला वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य, एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे प्रदान केलेल्या एजीएममध्ये ई-व्होटिंग सुविधेद्वारे (रिमोट ई-व्होटिंग) किंवा ई-व्होटिंग सिस्टमद्वारे एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात: https://instavote.linkintime.co.in. ४) सदस्यांना येथे कळविण्यात येते की:

अ) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख बुधवार, १० सप्टेंबर २०२५ आहे. ज्या व्यक्तीचे नाव अंतिम तारखेला सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले आहे, त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा

ब) रिमोट ई-व्होटिंग रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी स.९:०० वा. सुरू होईल आणि मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५:०० वा. संपेल. १६ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० नंतर ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही.

क) ज्या सदस्यांचे नाव १५ ऑगस्ट २०२५ रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये / लाभार्थी मालकांच्या यादीत आहे त्यांना सूचना ईमेलद्वारे पाठवली जाते. सूचना पाठवल्यानंतर आणि कटऑफ तारखेपूर्वी म्हणजेच १० सप्टेंबर २०२५ पूर्वी शेअर्स घेतलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जारी करण्यासाठी एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी संपर्क साधू शकतात. तथापि, जर तुम्ही रिमोट ई-व्होटिंगसाठी निबंधकाकडे आधीच नोंदणीकृत असाल तर तुम्ही तुमचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरून मतदान

ड) सदस्याने ठरावावर एकदा मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी

राहणार नाही. 🔾 सभेदरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएमला उपस्थित राहणारे ज्या सदस्यांनी रिमोट इव्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही ते एजीएममध्ये ई-व्होटिंग सिस्टमद्वारे त्यांचे मतदान करू शकतील

६) ज्या सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार

७) डीमटेरियलाइज्ड पद्धतीने, वास्तविक पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंगची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये दिली आहे

८) काही शंका असल्यास, तुम्ही https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल मदत विभागाअंतर्गत पाहू शकता किंवा enotices@in.mpms.mufg.com वर ईमेल लिहू शकता. आम्हाला कॉल करा: दरध्वनी: ०२२ - ४९१८६०००.

ठिकाण: औरंगाबाद

दिनांक: २८ ऑगस्ट, २०२५

Company Secretary

(ICSI Membership No. 74805)

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

जैनेक्स आमकोल लिमिटेडकरिता सही/-

कणाल बाफना

सीएफओ आणि पूर्णवेळ संचालक

Chawdhary Associates Advocate

पराभव करून संघ विजेता बनला होता. आणि तेव्हापासून या संघाचा विजेतेपदाचा दुष्काळ कायम आहे. PUBLIC NOTICE NOTICE IS hereby given to the Public that Our Client Mr. Safdar Ali Khan is the Bonafide

Barkat School, Kurla West, Mumbai – 400070. Our client has lost and misplaced Original Allotment Letter alongwith other Original documents in respect to the said Flat and Original Share Certificate dated 23" September, 1984, bearing no. 24, issued by THE KURLA SARASWATI CO-OP. HSG. SOC. LTD., (Registered under M.C.A. Act 1960 bearing Reg. No. BOM/HSG/8056, dated 11.10.1983). ALL PERSONS having any claim against in to or upon the said property or any part thereof by way of inheritance, agreement, gift or

otherwise are hereby required to notify the

same within 7 days from today in writing with

supporting documentary evidence to the

undersigned at their office viz. Chawdhary

Associates, 286, A/2, Aziz Estate, S. G. Barve

Marg, Kurla West, Mumbai 400 070.

KURLA SARASWATI CO-OP. HSG. SOC. LTD. M.I.G. Colony, V. B. Nagar, Near Al

owner of Flat No. 20, Building No. 5, THE